

Google ला सर्च करा



गुरुमाऊली



माझा अभ्यास

Study From Home



गुरुमाऊली
एक शैक्षणिक व्यासपीठ

Subscribe

इयत्ता - दुसरी (8 ऑगस्ट) सेतू अभ्यास

Subscribe

दिवस : एकोणचाळीस

CLICK
HERE



महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सेतू अभ्यास

(Bridge Course)

शैक्षणिक वर्ष २०२१-२२



राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे



डिजिटल परिपाठ

घटकापुढील बटणाला क्लिक करून डिजिटल परिपाठ ऐका.

घटक	लिक
राष्ट्रगीत Mp3 व कराओके	Click Here
मराठी प्रतिज्ञा Mp3	Click Here
मराठी प्रतिज्ञा Mp3 – मागून म्हणा	Click Here
हिंदी प्रतिज्ञा Mp3	Click Here
हिंदी प्रतिज्ञा Mp3 – मागून म्हणा	Click Here
इंग्रजी प्रतिज्ञा Mp3	Click Here
इंग्रजी प्रतिज्ञा Mp3 – मागून म्हणा	Click Here
प्रार्थना : आई देवाजीची माया	Click Here
प्रार्थना : राहू दे अशीच देवा	Click Here
प्रार्थना : नमस्कार माझा	Click Here
प्रार्थना : जय जय प्रथमेशा	Click Here
समूहगीत : आनंदाचे गाणे	Click Here
समूहगीत : धोय धोय पाऊस	Click Here
समूहगीत : आली पाऊ शाळेला	Click Here
समूहगीत : रिमझिम रिमझिम	Click Here
समूहगीत : हिमालयाशी सांगती नाते	Click Here

रक्षाबंधन चे हृदयस्पर्शी गीत ऐका

Audio ऐका



गीत लेखन व गायन – प्रविण डाकरे

माझी कलाकृती – भाग 7



सादरीकरण : लेखिका मा. सौ. अंजली अत्रे

व्हिडिओ पहा



अभ्यासमाला 2.0 – स्वयंअध्ययन कसे करावे?



सादरीकरण : डॉ.सुरेश माने

(अधिव्याख्याता-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर)

व्हिडिओ पहा



राखी बनवा पाच मिनिटात..

खालील व्हिडिओ पहा व आपण सुंदर राखी बनवून शिक्षकांना पाठवा.



व्हिडिओ पहा

**कागदकाम**

कार्यानुभव अंतर्गत खाली विविध उपक्रम दिलेले आहेत. सराव म्हणून व्हिडीओ खाली दिलेले आहेत. त्याचा अभ्यास करावा.

कागदापासून विमान तयार करणे	Watch Video
कागदापासून होडी (नाव) तयार करणे	Watch Video
कागदापासून सुंदर फुलपाखरू तयार करणे	Watch Video
कागदापासून बेडूक तयार करणे	Watch Video
कागदापासून पिशवी तयार करणे	Watch Video
कागदापासून लिफाफा तयार करणे	Watch Video

दिव्यांग मुलांचे शिक्षण

जिल्हा शिक्षण, व प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर
जिल्हा परिषद, (शिक्षण विभाग) कोल्हापूर
प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका,
कोल्हापूर

► समग्र शिक्षा , समावेशित शिक्षण विभाग

विषय : बालकाच्या वाढ व विकासाचे टप्पे

व्हिडिओ पहा



मला बनायचंय कोरोना फायटर


आपण दररोज व्यायाम करताय ना?

सूर्यनमस्कार हा बारा कृतीत कसा करायचा , याबाबत प्रात्यक्षिकासह व्हिडिओ पहा खालील लिंकवरून...

व्हिडिओ पहा



नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळविण्यासाठी आमचे युट्युब चॅनल **सबस्क्राईब** करा.



सध्या जगभर कोरोना रोगानं थैमान घातलेले असून विद्यार्थ्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढावी, आरोग्य संपन्न रहावे यासाठी आपण हे व्हिडीओ जरूर पहा व त्याप्रमाणे दररोज सकाळी कृती करा.

भाग पहिला - सूर्यनमस्कार	Watch Video
भाग दुसरा - प्राणायाम-कपालभाति	Watch Video
भाग तिसरा - प्राणायाम-चंद्रभेदी	Watch Video
भाग चौथा - प्राणायाम-सूर्यभेदी	Watch Video
भाग पाचवा - प्राणायाम-नाडीशोधन	Watch Video
भाग सहावा - भस्त्रिका प्राणायाम	Watch Video
भाग सातवा - भ्रामरी प्राणायाम	Watch Video
भाग आठवा - शीतली-सीत्कारी प्राणायाम	Watch Video
भाग नववा - वशिष्ठ प्राणायाम	Watch Video
भाग दहावा - उज्जयी प्राणायाम	Watch Video

आमचे सर्व ॲप्स प्ले स्टोअर वर



माझा ऑनलाईन अभ्यास

ऑनलाईन टेस्ट सोडवा खालील लिंकवरून...

पहिली	दुसरी	तिसरी	चौथी	पाचवी	सहावी	सातवी
क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा

दररोजच्या माझा अभ्यास pdf तुम्हाला खालील लिंकवर मिळतील.

पहिली	दुसरी	तिसरी	चौथी	पाचवी	सहावी	सातवी
क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा